

०१ जानेवारी, २०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत  
आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या  
कर्मचाऱ्यांच्या दि.०१ जानेवारी, २०१६ रोजीच्या  
वेतननिश्चितीबाबत.....

## महाराष्ट्र शासन

### वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: वेतन-२०१९ / प्र. क्र. २३ / सेवा-३

मंत्रालय, मादाम कामा मार्ग,  
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२  
तारीख: ०१ मार्च, २०१९

### वाचा -

- १) शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्र.वेपुर-१२०९/प्र.क्र.२७/सेवा-९, दि.२२.०४.२००९
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.वेपुर-१२०९/प्र.क्र.६९/सेवा-९, दि.२९.०४.२००९
- ३) शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्र.वेपुर-२०१९/प्र.क्र.१/सेवा-९, दि.३०.०१.२०१९
- ४) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.वेपुर-२०१९/प्र.क्र.८/सेवा-९, दि.२०.०२.२०१९

### शासन निर्णय

मा. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वेतन सुधारणा समितीने दि.०१ जानेवारी २०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला वा दुसरा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची दि.०१ जानेवारी २०१६ रोजी वेतननिश्चिती कशी करावी याबाबत, त्यांच्या शिफारस अहवालामध्ये राज्य शासनास कोणतीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे सदर बाबतची तरतुद शासन अधिसूचना वित्त विभाग दि.३०.०१.२०१९ मध्ये अंतर्भूत होऊ शकलेली नाही. यापूर्वी सहाव्या वेतन आयोगामध्ये दि.२२.०४.२००९ रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेतील नियम क्रमांक १४ मध्ये "दि.०१ जानेवारी २००६ पूर्वी कालबद्ध पदोन्नती अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती कशी करावी," याबाबत तरतुद केलेली आहे. शासन अधिसूचना वित्त विभाग दि.२२.०४.२००९, शासन परिपत्रक वित्त विभाग, दि.२९.०४.२००९, मधील तरतुदीनुसार दि.०१.०१.२००६ पूर्वी ज्यांनी कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांची दि.०१.०१.२००६ रोजी सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन संरचनेत वेतननिश्चिती त्या त्या विभागाकडून झालेली आहे. त्यामुळे आता त्यापैकी ज्या कर्मचारी / अधिकारी यांनी यथास्थिती दि.०१.०४.२०१०, दि.२१.०५.२०१०, दि.०५.०७.२०१०, दि.०१.०७.२०११, दि.०६.०९.२०१४, दि.१०.०२.२०१५, दि.०९.१२.२०१६ तसेच दि.११.०५.२०१७ मधील तरतुदीनुसार दि.०१.१०.२००६ ते दि.३१.१२.२०१५ पर्यंतच्या कालावधीत सुधारीत सेवांतर्गत आश्वासित

प्रगती योजनेचा यथास्थिती पहिला वा दुसरा लाभ घेतला आहे, अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचारी / अधिकारी यांची दि.०१ जानेवारी २०१६ रोजी वेतननिश्चिती कशी करावी याबाबतची तरतुद आता पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे.

(अ) दि.०१.०१.२०१६ पूर्वी यथास्थिती सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला अथवा दुसरा लाभ मिळाल्यानंतर, दि.०१.०१.२०१६ पूर्वी कार्यात्मक पदोन्नती मिळालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची वेतन निश्चिती ही वेतन मॅट्रीक्समधील अनुज्ञेय वेतनस्तरामध्ये शासन अधिसूचना वित्त विभाग दि.३०.०१.२०१९ मधील यथास्थिती नियम ७ किंवा नियम ११ नुसार करण्यात यावी.

(A) The pay fixation of the Government Servant who got the first or second benefit of Modified Assured Career Progression Scheme (MACPS), as the case may be, prior to 1<sup>st</sup> January 2016, and who received functional promotion prior to 1<sup>st</sup> January 2016, shall be done, in admissible Pay Level in the Pay Matrix as per Rule 7 or Rule 11, as provided in Government Notification Finance Department dated 30.01.2019.

(ब) दि.०१.०१.२०१६ पूर्वी यथास्थिती सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ मिळाल्यानंतर, दि.०१.०१.२०१६ पूर्वी पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असूनही कार्यात्मक पदोन्नती न मिळालेल्या, शासकीय कर्मचाऱ्याची वेतन निश्चिती ही वेतन मॅट्रीक्समधील अनुज्ञेय वेतन मॅट्रीक्समधील वेतनस्तरामध्ये शासन अधिसूचना वित्त विभाग दि.३०.०१.२०१९ मधील यथास्थिती नियम ७ किंवा नियम ११ नुसार करण्यात यावी.

(B) The pay fixation of the Government Servants, who did not get the functional promotion, despite having promotional opportunities, after receiving the first or second benefit of Modified Assured Career Progression Scheme(MACPS), as the case may be, prior to 1<sup>st</sup> January 2016, shall be done in the admissible Level in the Pay Matrix of the promotional post, as per Rule 7 or Rule 11, as provided in Government Notification Finance Department dated 30.01.2019.

उदाहरण १ :- दि.०१.०१.२०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मिळाला तथापि लाभाच्या पदावर कार्यात्मक पदोन्नती न झालेल्या कर्मचाऱ्याची दि.०१.०१.२०१६ रोजीची वेतननिश्चिती पुढील प्रमाणे होईल.

१.	कर्मचाऱ्याचे मुळच्या पदाचे वेतन बँड व ग्रेड पे	पे बँड रु. ५२००-२०२०० व ग्रेड पे १९००
२.	दि.०१.०१.२०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ पुढील पदोन्नतीच्या वेतनसंरचनेत मंजूर केला	(पीबी-२) रुपये ९३००-३४८०० व ग्रेड पे रु.४३००
३.	लाभाच्या वेतनबँडमधील मूळ वेतन	रुपये ११,०००
४.	विद्यमान मूळ वेतन	रुपये १५,३०० (११,०००+४,३००)
५.	२.५७ या गुणांकाने गुणून येणारे वेतन	रुपये १५,३०० X २.५७ = ३९,३२१
६.	रुपये ४३०० या ग्रेड वेतनाशी समकक्ष वेतनस्तर	एस-१४
७.	वेतनमॅट्रीक्स मधील दि.०१.०१.२०१६ रोजीचे सुधारीत वेतन (रु.३९,३२१ ही रक्कम वेतनस्तर एस-१४ च्या सेलमध्ये येत नसल्याने, त्यापुढील टप्पा)	रु.३९,८००/-
८.	पुढील वेतनवाढीचे दिनांक	०१.०७.२०१६ ---- रु. ४१,०००/- ०१.०७.२०१७ ---- रु.४२,२००/- ०१.०७.२०१८ ---- रु.४३,५००/-

(क) दि.०१.०१.२०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला वा दुसरा लाभ मिळालेल्या व पदोन्नतीची संधी नसलेल्या कर्मचाऱ्यांची, प्रथम या योजनेच्या लाभ मिळण्यापूर्वीच्या विद्यमान वेतनश्रेणीत, अनुज्ञेय असलेल्या वेतन मॅट्रीक्समधील वेतनस्तरामध्ये, शासन अधिसूचना वित्त विभाग दि.३०.०१.२०१९ मधील यथास्थिती नियम ७ किंवा नियम ११ नुसार वेतननिश्चिती करण्यात यावी. त्या नंतर

या कर्मचाऱ्यांनी दि.०१.०१.२०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा फक्त १ लाभ घेतला आहे, त्यांना लागतच्या पुढील वेतनस्तरामधील उचित सेल मध्ये देण्यात यावा. तर ज्या कर्मचाऱ्यांनी दि.०१.०१.२०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे दोन लाभ घेतले आहेत, त्यांना नजिकच्या वेतनस्तरापुढील वेतनस्तरामधील उचित सेल देण्यात यावा.

(C) The pay fixation of the Government Servants who received, the first or second benefit of Modified Assured Career Progression Scheme (MACPS) prior to 1st of January, 2016 and who are not having promotional opportunities, will be first done in the appropriate Pay Level, in the Pay Matrix corresponding to the existing Pay Structure, as per the provision of Rule 7 or Rule 11, as provided in Government Notification Finance Department dated 30.01.2019. Thereafter they will be given the appropriate cell in the immediate next Level, in case of those employees, who received only one benefit of MACPS before 01.01.2016. However, the employees who received two benefits of MACPS, prior to 01.01.2016, they will be given appropriate cell in next to next level.

उदाहरण २:- पदोन्नतीची संधी नसलेल्या पदावर कार्यरत ज्या कर्मचाऱ्यांना दि.०१.०१.२०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ (First Benefit of MACPS) मंजूर झाला आहे, त्यांची दिनांक ०१ जानेवारी २०१६ रोजीची वेतननिश्चिती पुढीलप्रमाणे होईल.

१	कर्मचाऱ्याचे मुळच्या पदाचे वेतनबँड व ग्रेड पे	पे बँड रु. ५२००-२०२०० व ग्रेड पे १९००
२	दि.०१.०१.२०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ हा पुढे नमूद एकाकी पदाच्या वेतनसंरचनेत मंजूर केला	(पीबी-१)( रुपये ५२००-२०२०० व ग्रेड पे रु.१९००+२००*)
३	लाभाच्या वेतनबँडमधील मूळ वेतन	रुपये ८,२२०
४	लाभ मंजूरीच्या दिनांकास विद्यमान मूळ वेतन	रुपये १०,३२० (८,२२०+१,९००+२००*)

५	शासन निर्णय वित्त विभाग दि.०६.०९.२०१४ व दि.१०.०२.२०१५ नुसार मूळ वेतन	रुपये १०,४२० (रुपये १०,३२०+ रुपये १००**)
६	दि.३१.१२.२०१५ रोजीचे प्रत्यक्षात विद्यमान मूळ वेतन	रु. १०,४२०
७	२.५७ या गुणांकाने गुणून येणारे वेतन :	रुपये १०,४२० X २.५७= २६,७७९.४० (नजिकच्या रुपयात पूर्णांकित करून रु.२६,७८०)
८	रुपये १९०० या ग्रेड वेतनाशी समकक्ष वेतनस्तर एस-६.  एस-६ वेतनस्तरामध्ये रु.२६,७८० या रकमेची सेल नसल्याने, या वेतनस्तरातील नजिकच्या सेलमध्ये दि.०१.०१.२०१६ रोजी होणारी वेतन निश्चिती.	रु.२६,८००
९	तथापि दि.०१.०१.२०१६ पासून लागू केलेल्या तीन लाभाच्या योजनेमध्ये एकाकी पदासाठी नजिकचा वेतनस्तर अनुज्ञेय केला असल्याने, या ठिकाणी देखील नजिकचा एस-७ हा वेतनस्तर संबंधितास अनुज्ञेय राहिल. या एस-७ वेतनस्तरामध्ये मूळ वेतन रु.२६,८०० इतक्या रकमेची सेल असल्यामुळे रुपये २६,८०० इतके वेतन निश्चित होईल.	दि.०१.०१.२०१६ रोजी एस-७ या वेतनस्तरामध्ये रु.२६,८००/- इतके वेतन निश्चित होईल.
१०.	पुढील वेतनवाढीचे दिनांक	०१.०७.२०१६ ----रु.२७,६००/-  ०१.०७.२०१७ ---- रु. २८,४००/-  ०१.०७.२०१८ ---- रु. २९,३००/-

\* शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक २२.०४.२००९ मधील नियम क्रमांक १४ (३)(अ) मधील तरतुदीनुसार

\*\* शासन निर्णय वित्त विभाग, दि.०६.०९.२०१४ व शासन शुद्धीपत्रक वित्त विभाग दि.१०.०२.२०१५ मधील तरतुदीनुसार

उदाहरण ३ :- पदोन्नतीची संधी नसलेल्या पदावर कार्यरत ज्या कर्मचाऱ्यांना दि.०१.०१.२०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ (Second Benefit of MACPS) मंजूर झाला आहे, त्यांची दिनांक ०१ जानेवारी २०१६ रोजीची वेतननिश्चिती पुढीलप्रमाणे होईल.

१	कर्मचाऱ्याचे मुळच्या पदाचे वेतनबँड व ग्रेड पे	पे बँड रु. ५२००-२०२०० व ग्रेड पे १९००
२	पदोन्नतीची संधी नसलेल्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्याने धारण केलेल्या पदाच्या वेतन संरचनेत बदल न करता त्याला, अनुज्ञेय असलेल्या ग्रेड वेतनामध्ये दुसरा लाभ मंजूरीच्या अनुषंगाने दि.०१.०१.२०१६ पूर्वी समुचित ग्रेड वेतन, स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात आले. अशा प्रकारे वेतन संरचना पी.बी.-१ ग्रेड पे रु.१९०० अशीच राहून रु.८५०/- इतके समुचित ग्रेड वेतन स्वतंत्रपणे अनुज्ञेय केले.	(पीबी-१) (रुपये ५२००-२०२०० व ग्रेड पे --- रु.१९०० प्रथम लाभ --- ३०० (२००*+१००**) द्वितीय लाभ --- ५५० (४५०***+१००**) एकूण ग्रेड वेतन --- रु २,७५०/-
३	लाभाच्या तारखेस वेतनबँडमधील मूळ वेतन	रुपये ११,६९०
४	लाभ मंजूरीच्या दिनांकास विद्यमान मूळ वेतन	रुपये १४,४४० (११६९०+२७५०)
५	दि.३१.१२.२०१५ रोजीचे प्रत्यक्षात विद्यमान मूळ वेतन	रुपये - १४,४४०
६	२.५७ या गुणांकाने गुणून येणारे वेतन : रुपये १४,४४० X २.५७= ३७,११०.८० (नजिकच्या रुपयात पूर्णांकित करून रु.३७,१११)	रुपये ३७,१११

७	<p>रुपये १९०० या ग्रेड वेतनाशी समकक्ष वेतनस्तर एस-६. या एस-६ वेतनस्तरामध्ये रु.३७,१११ या रकमेची सेल नसल्याने, या वेतनस्तरातील नजिकच्या सेलमधील रु.३७,२०० इतके वेतन निश्चित होईल.</p>	(वेतनस्तर एस-६) रुपये ३७,२००
८	<p>उपरोक्त (क) येथील तरतुदीनुसार दि.३१.१२.२०१५ पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी दुसरा लाभ घेतला आहे, अशा कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०१६ रोजी वेतननिश्चिती करतांना त्यांना नजिकच्या वेतनस्तरानंतर येणारा लगतचा वेतनस्तर (Next to Immediate Next) अनुज्ञेय राहील.</p> <p>त्यानुसार या ठिकाणी एस-६ या वेतनस्तरानजीकचा वेतनस्तर हा एस-७ असून या वेतनस्तरामध्ये रु.३७,२०० ची सेल असल्याने, या सेलमध्ये वेतननिश्चित होईल. तथापि संबंधित कर्मचाऱ्याने दोन लाभ घेतले असल्याने त्यास अनुज्ञेय वेतनस्तर हा एस-८ आहे. या एस-८ वेतनस्तरामध्ये रु.३७,२०० ची सेल नसल्याने नजीकच्या रु.३७,५०० या सेल मध्ये संबंधित कर्मचाऱ्याचे दि.०१.०१.२०१६ रोजीचे मूळ वेतन, वेतन निश्चित होईल.</p>	(वेतनस्तर एस-८) रुपये ३७,५००
९	पुढील वेतनवाढीचे दिनांक	<p>०१.०७.२०१६ ---- रु. ३८,६००/-</p> <p>०१.०७.२०१७ ---- रु. ३९,८००/-</p> <p>०१.०७.२०१८ ---- रु. ४१,०००/-</p>

\* शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक २२.०४.२००९ मधील नियम क्रमांक १४ (३)(अ) मधील तरतुदीनुसार

\*\* शासन निर्णय वित्त विभाग, दि.०६.०९.२०१४ व शासन शुद्धीपत्रक वित्त विभाग दि.१०.०२.२०१५ मधील तरतुदीनुसार

\*\*\* शासन निर्णय वित्त विभाग, दि.०५.०७.२०१०

टिप-१:- दि.०१.०१.२०१६ पूर्वीच्या पहिल्या व दुसऱ्या लाभ धारकांच्या विद्यमान मूळ वेतनास, २.५७ या गुणांकाने गुणल्यानंतर (When multiplied by fitment factor) येणारी रक्कम ही, दोन सेलमधील रकमांच्या दरम्यानची रक्कम असल्यास, (Amount falling in between two cells ) अशा वेळीच दोन सेलपैकी नंतरच्या सेल मधील रक्कम (immediate next) संबंधितास अनुज्ञेय राहिल. अन्य प्रसंगी (In rest of the other cases) वरीलप्रमाणे गुणल्यानंतर येणारी रक्कम (Amount arrived after multiplication ) ही संबंधित वेतन स्तरामधील सेल मध्ये आढळून येत असल्यास (If found in the cell), तेवढी रक्कम संबंधितास अनुज्ञेय राहिल.

टिप-२:- हकीम समितीच्या शिफारशीनुसार सहाय्या वेतन आयोगात पदोन्नतीच्या संधी नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पदांच्या वेतन संरचनेत (In the Pay Structure i.e. Pay Band & Admissible Grade Pay) मध्ये कोणताही बदल न करता, अतिरिक्त ग्रेड वेतन (Additional Grade Pay) मंजूर करून आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्याची संकल्पना त्या वेळच्या परिस्थितीनुसार अस्तित्वात होती. त्यामुळे पहिल्या वा दुसऱ्या लाभ मंजूरीच्या अनुषंगाने, एकाकी पदावरील कर्मचारी व अधिकारी यांच्या ग्रेड वेतनात वाढ झाली (Increase In Grade Pay) असली तरी त्यांच्या पदास, ६ व्या वेतन आयोगात अनुज्ञेय केलेली वेतन संरचना बदलली असा अर्थ होत नाही (That does not mean that Pay Structure of the post has changed). तसेच राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या शिफारशीतील शिफारस क्रमांक ५.५.४ खालीलप्रमाणे आहे.

“५.५.४ एकाकी पदावरील कर्मचारी / अधिकारी यांना दि.०१.०१.२०१६ ते दि.३१.१२.२०१८ पर्यंतच्या कालावधीत लाभ अनुज्ञेय झाल्यास, सदर लाभ त्यांना पुढीलप्रमाणे मंजूर होईल:-



या प्रकारामध्ये येणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना या नवीन योजनेअंतर्गत त्यांची पे मॅट्रीक्समधील लेव्हल विचारात घेऊन नजिकच्या लेव्हलमध्ये वेतननिश्चितीचा लाभ, हा पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाभ मंजूरीच्या अनुषंगाने अनुज्ञेय राहिल.”

टिप-३:- उपरोक्त शिफारस राज्य शासनाने स्विकारली आहे. त्यामुळे एकाकी पद अथवा पदोन्नतीच्या संधी नसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत नजिकच्या लेव्हलमध्ये उचित सेलमध्ये वेतननिश्चितीचा लाभ देणे क्रमप्राप्त आहे. (उदा. एस-५ मधील कर्मचाऱ्यास या योजनेअंतर्गत एस-६ हा वेतनस्तर मधील उचित सेल मध्ये मंजूर होणे क्रमप्राप्त आहे.) तसेच दि.०१.०१.२०१६ रोजीचे वेतन निश्चित करताना, वाढीव अतिरिक्त ग्रेड वेतनाचा लाभ हा मूळ वेतनात मिळवून संबंधित कर्मचारी / अधिकारी यास दिला जाणार आहे. परिणामी दि.०१.०१.२०१६ पूर्वीचा पहिला लाभ व दुसरा लाभ धारकास, दि.०१.०१.२०१६ रोजीचे वेतन निश्चित केल्यानंतर, अनुज्ञेय ठरणारे वेतन, हे त्याने दि.०१.०१.२०१६ पूर्वी यथास्थिती एक अथवा दोन लाभ घेतला आहे, हे विचारात घेऊन, यथास्थिती पहिल्या लाभाच्या अनुषंगाने विद्यमान वेतन स्तराच्या, लगतच्या नजिकच्या, वेतन स्तरामध्ये आणि दुसऱ्या लाभाच्या अनुषंगाने लगत नंतरच्या वेतनस्तरामध्ये देऊ करण्यात येणार आहे. म्हणजेच, ६ व्या वेतन आयोगात, १ ल्या वा २ व्या लाभ मंजूरीमुळे मूळ ग्रेड वेतनात, अतिरिक्त ग्रेड वेतन मिळवून होणाऱ्या एकूण ग्रेड वेतनाप्रमाणे, समकक्ष वेतन स्तर, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रीक्समध्ये देणे, अपेक्षित नसल्याने, दिला जाणार नाही, तर सहाव्या वेतन आयोगाची संबंधित पदाची मूळ वेतन संरचना प्रमाणभूत माणून, त्या आधारे वर नमूद केल्याप्रमाणे उचित वेतनस्तर संबंधितास अनुज्ञेय होणार आहे. (मूळ ग्रेड वेतनाच्या आधारेच)

या शासन निर्णयान्वये वरीलप्रमाणे केलेली तरतुद तसेच त्या खाली मार्गदर्शक म्हणून दर्शविलेली उदाहरणे विचारात घेऊन विचारात घेऊन दि.०१ जानेवारी २०१६ पूर्वी यथास्थिती कालबद्ध पदोन्नती अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वा सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची दि.०१ जानेवारी, २०१६ रोजीची वेतननिश्चितीची कार्यवाही करावी, असे सर्व मंत्रालयीन विभाग यांना तसेच त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख / प्रादेशिक विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना कळविण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०३०११७२७३७४६०५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( भा. ज.गाडेकर )

उप सचिव, वित्त विभाग

प्रत,

१. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
२. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
३. महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
४. महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
७. सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नार्थ ब्लॉक, नवी दिल्ली,
८. राज्यपालांचे सचिव,
९. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
१०. सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
११. मा.विरोधी पक्ष नेता, विधान परिषद / विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
१२. सर्व सन्माननीय विधानसभा, विधान परिषद व संसद सदस्य
१३. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/सचिव मंत्रालय, मुंबई
१४. सचिव, मा.सभापती, विधान परिषद, विधानमंडळ, मुंबई
१५. सचिव, मा.अध्यक्ष, विधान सभा, विधानमंडळ, मुंबई
१६. मंत्रालयीन सर्व विभाग,
१७. सर्व विभागीय आयुक्त,
१८. मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
१९. \*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
२०. \*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
२१. \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
२२. \*प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
२३. \*प्रबंधक, लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
२४. \*सहसंचालक, ऑल इंडीया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, मुंबई,

२५. शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती),
२६. ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती),
२७. नगर विकास विभाग (यूडी-१०), मंत्रालय, मुंबई (२० प्रती),
२८. कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती),
२९. आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती),
३०. संचालक, लेखा व कोषागार, मुंबई,
३१. मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई,
३२. उपमुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
३३. जिल्हा लेखापरिक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा - अहमदनगर
३४. जिल्हा लेखापरिक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा - रत्नागिरी
३५. जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
३६. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
३७. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
३८. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती)
३९. उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती)
४०. कला संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (४० प्रती)
४१. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई (१०० प्रती)
४२. \*सचिव राज्य माहिती आयोग
४३. संचालक, तांत्रिक शिक्षण, द्वारा तंत्र शिक्षण संचालक, मुंबई (२५० प्रती)
४४. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक (प्रत्येकी १० प्रती)
४५. सर्व विभागीय तंत्र शिक्षण उपसंचालक (प्रत्येकी १० प्रती)
४६. सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी
४७. आयुक्त, महानगर पालिका, नागपूर
४८. प्रशासकीय अधिकारी, पश्चिम महाराष्ट्रातील नगरपालिका शिक्षण मंडळे
४९. (पुणे/कोल्हापूर/सोलापूर या महानगरपालिकांची शिक्षण मंडळे यांसह) मुख्य अधिकारी, सर्व नगर पालिका
५०. कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/ देहू रोड/देवळाली/अहमदनगर
५१. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
५२. संचालक आदिवासी कल्याण, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती)
५३. संचालक समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती)
५४. संचालक आदिवासी संशोधन व शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
५५. आदिवासी विकास आयुक्त, नाशिक
५६. सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी
५७. अपर आयुक्त, आदिवासी उपयोजना, नाशिक/नागपूर
५८. सर्व समाजकल्याण अधिकारी, वर्ग-१
५९. सर्व आदिवासी कल्याण अधिकारी

६०. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
६१. कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर,
६२. कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
६३. कुलसचिव, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला,
६४. कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी
६५. कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई,
६६. कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे,
६७. कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर,
६८. कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
६९. कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,
७०. कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
७१. कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई,
७२. कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव
७३. कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
७४. अधीक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे
७५. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर, दक्षिण व पश्चिम विभाग)
७६. सर्व कन्याशाळा निरीक्षका
७७. सर्व जिल्ह्याचे वरीष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण विभाग)
७८. शिक्षण अधिकारी, बृहन्मुंबई महानगर पालिका
७९. संचालक, नगर पालिका प्रशासन, मुंबई
८०. सर्व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन
८१. बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १ (५ प्रती)
८२. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं. , योगक्षेम समोर, वसंतराव गवस चौक, नरीमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)
८३. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस. व्ही. पटेल रोड, मुंबई ४ (५ प्रती)
८४. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती)
८५. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
८६. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई २१ (५ प्रती)
८७. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
८८. वित्त विभागातील सर्व कार्यासन,
८९. निवडनस्ती, वित्त विभाग/सेवा-५,
९०. पत्राने